

मृत्युः कबीरदासोऽया नजरेतुन्!

साधारणपणे १५० व्या शतकात भारतात सर्वत्र अंधश्रव्या, गैरसमजूती, कम्किंड, लढी, परंपरा अंधविश्वास यांचा समाजावर फार मोठा परिणाम घाला होता. समाज चुकीच्या मणीने घालता होता. यामुळे समाजातील काही विवेकी ठोळु व्याधित झाले. त्यांनी या गैरसमजांचिन्ह छढा दिला आणि समाजष्टबोधन केले. त्यांपैकी एकदोर संत श्रीहणजे कबीरदासजी!

या निधमी संताने आपल्या कवनातुन दोह्यांमधून जनजागृती तर केलीच पण त्याहीपकीकरे आपल्या आचरणातुन ते दोह्यांमधून दिले. त्यांच्या जीवनाचे खटक प्रतिविंश त्यांच्या दोह्यांमधून दिसून येते.

होई कबीर यांनी मेरे संतो। मरम पडी मान कोहि।

आस कारी तस मगाहर उसरा हृदय राम लत हाहि॥
हे सदगतीचे रहस्य तुसाते संगृन ते यांवाळे नाहित, तर आंतकाळी काशीहून मुद्दाभ ते मगाहर इयो जाऊन राहिले ते तिथेच समाधिस्थ झाले.

काशीत मरण आले तर मोक्षप्राप्ति होते ह्यांनी मगाहरसारख्या ओसाड ठिकाऱ्या मृत्यु आला तर नवकात जावे लागत असा एक चुकीचा समज लोकामध्ये होता. त्यांना असर मृत्यून त्यांनी बरीच दोला किंवून रामनामाचे माहात्म्य समाजमनावर ठसवले. आणि त्यांनी पुढे जाऊन आगुण्यावर काशीत वातावर असून सुद्धा मृत्युसमयी ते रवता मगाहरसारख्या ठिकाऱ्या जाऊन राहिले. इतके यांचे विचार हृष्ट, रूप, पारदर्शक होते.

त्यांच्या तात्पर्यानामध्ये संपूर्णी मानवजनतिच्या जीव्यानाची तरफाने प्रकल्पानी आढळून येते. प्रत्येक मनुष्यामध्ये दया, अहिंसा, परोपकार, क्षमा, शांति, चारित्र्य, मधुर वाणी हे गुण असायलाच हवेत असा त्यांचा आव्रह असे. त्यातूनच आदर्श समाजाची जडणवडण घोगल्या शीतीने होईल, हा आशावाढी होता. खोरोखर धम, नल, संप्रदाय यापकीकरे जाऊन त्यांनी समाजसुधारणेचा उपर

दोतका. त्यासाठी क्रांतिकारी विचारांचा पाठ्यपुस्तकाचा केला. समाजस्पृशकोषान केले. मात्र त्यांच्या या दर्शनावालांनांच्या वक्तव्यांमध्ये असुव्याख्या झागभंगुरतेची झाले आहे.

करता योग्यासारखी कामे तर असेही आहेत परंतु असुव्याख्य किंती अस्य आहे, मृत्यु केल्या इडप घालेल याचा काही भरवला नाही. तेव्हा जे काही करायले तो इथेच आणि आजाच्याचा विचारलेली यांची त्योत्तम भर आहे, अगदी दोनच्या व्यवहारातील प्रसंगांचा दरम्हा फेअल मृत्युची असळता तो उपर्याए मनावर उसवाहात.

यांती याची देखवाके दिया कवीरा दोय।

दुह पाठ्यनंतरे बीचमे साक्षित व्याचा न कोय॥

जात्यात पडलेल्या घाण्याचे जसे पीठ होते. त्यातून वाच्या द्वारोवर अशक्यत्य आहे. माणसांचे जीवन देखील काळाच्या जात्यात असेही भरड्यान निधत आहे. काळाचा घाला काढी पडल हे जसे सांगता येत नाही. तसेच तो कुठे पडल हे वैशिष्ट्यांचे संगांचे देखील कठीच आहे. माथूर कौणात्या ठिकाणी असल्या मृणजे तो सुरक्षित असेही, याचे काही नियम नाहीत. रक्त्यावर असो की घरात; देशात असो की परदेशात, जगा असो की झोपळा, मृत्युने त्याची शोटी पकडलेलीच आहे.

कवीरा गर्व न कीजिए, काळ गाहे कर केसा ना जाणो कित मारिहै, क्या धर क्या परदेस॥

आणि हा मृत्युचा कायदा सर्वांना सारखाच्या लाभ्य आहे वर कायदा बाबतीत काळ काही पक्षपाती नाही. तुम्ही मोळ्या हुद्यावर असा किंवा असिसामान्य असा, अगदी राजसिंहासनावर असा किंवा तुळंगवासातील छाल-अपेक्षा सोसत असा, मृत्युचा कृरा आना की, तिथे लहान-मोठा, काळा-गोरा, शीमत-गरीब हा ओद्य विरुद्ध जातो. तिथे कुणाचा वरिष्ठा यालूत नाही, कुणाची शिखारस उपयोगी पडत नाही. कुठेही माणे-पुढे होत नाही. मृत्यु जेव्हा याच्या तेव्हा येतो येतो.

जाए है तो जाएंगे राजा राज सुकोरा
इक सिंहासन पट्टि चढ़े इक बौद्धी जात नंजीर॥
प्रत्येक जीवाला अपरैहार्यपरे मुत्तुला सामोर जावे
लघोत्तम, हा सुषिनियम आहे.

मरण प्रकृति: शारीराणाम् जीवनं तस्य विकृतिः।
असे शास्त्रवचन आहे. मरण हीय देहाची सहज प्रकृति
आहे, उक्त जीवन हीय विकृती आहे हे परखड सत्य
कवीरदासानी द्युष्पणी मांडतात. यात ते प्राणाला
प्रकृत्याती उपमा देतात. आणि शारीराला पिंजत्याती! या
पिंजत्याती देहाची दोर उंधडी आहेत आणि तंदिही हा
प्राणपक्षी या शारीरात राहतो आहे हीय मुक्ती आस्थ्य आहे.
तो उडन गोला तर त्यात आस्थ्य ते कोणते? उडन जागे
ही तर त्याची सहजप्रवृत्ति आहे, स्वभाव आहे.

दूस दोरका पिंजडा, तांगे पंची पौना।

एहेवको अचरज है, जाय तो अचरज कोन॥

हे इतके उंधड सत्य असताना मरा लोक या
मुत्तुला इतके को अमितात वरे? मुत्तु ही अस्तीत
नीसार्गिक, अरु खालू घटना असताना त्याला दृश्यात्मा
का बघतात? यापेप कवीरजीना आस्थ्य वारते. ते
मरणात, भी तर या मुत्तुची आतुरतेन वार पहात असतो.
तो श्रीनिदायक मुक्तीय नाही. उक्त मुत्तु मरणे प्रत्यक्ष
परमेश्वराशी शेर होण्याचा परमानंद देणारा तो सण आहे.

या मरनसे जग डोरे मेरे मन आनंद।

कब मरिहो, कब पाहिहो, परन परमानंद॥

कवीरदासांची ही विचारसरणी आपल्या दर्शन सेताच्या
कवींच्या विचारांची साधारण दशीविणारी आहे. कविवय
माः श. तोक मरणात त्याची इथे नवकीय आठवण होते.
आपल्या कवितत से मुत्तुला हरिदूत मरण रसेंबोधतात.

अरा जगासतव काय झुरावे, मरण कुणाळ्या का उंताव
हरिदूता का विनम्रव व्हावे, का जिरवू नये शांतीत काय?
जन प्रक्षमर मरणातील हय हय॥

या जगात कोणीही अमरपदा घेऊन जन्माला
आलेला नाही. जीवनाची क्षणभंगुरता वर्णन करताना
कबीरदासजी आणखी एक सिद्धांत मांडतात. इथे
कुणावायुनदी कुणाचे अडणार नाही. प्रत्येकाला वारत असते
की माझ्या मृत्युनंतर माझे आप्सजन शोक करतील.
सर्वी दुःखालील माजेल. परंतु तसे काढीच ठोत नाही.
जण जसे आतापर्यंत चालले होते, तसेच पुढे चालत राहणार
आहे. मी असव्याने किंवा गहस्याने काढीच कूरक पडणार
नाही. दिवसांगाळीनुसार मृत्युचे पाश आवळत चालत आहेत.
काढीजनांना मृत्यु इच्छिपयात आत्याचे जागवते तर वाही
संकालाठी मृत्यु खूपच दूर आहे असे वारत असत. परंतु
ते सर्वांना भ्रमात आहेत. तर तर सुपातत्यांनी
जात्यातत्यांना हसणे काळी योग्य नाही. आजी ना उद्या
प्रत्येकावर, ही वेळ योगारच आहे.

मर एक त्याचा दुःख शोक वाही
अकस्मात् तोणी पुढे जात आही।
हे समधीवयन देखील हेच सांगते. आणि इथे
कबीरजी सुख्या मज्ज्याच्या उदाहरणावरून हेच सांग करतात.
माळी आवन दोस्री की कोकिला कर पुकारा
फूले पुढी युग्मी किंवा कोणीही हमरी बाऱ॥

मृत्यु कुणी योग्य हे माहिती नाही पण असी ना
उद्या कवृतीतील त्याचा घाला आमध्यावर पडणारय आहे.
माझ्याने आज उमिळाठी फूले तोडून ठोकी, परंतु उद्या
आमची पाळी आहे असा कव्या विचार करते आहेत.
'जिवांगे जन्मे मृत्यु' हे जरी किंतीही तरे असील
हरी सतत या शीताच्या टावरखाली जगाले काळी
उचित ठरणार नाही. मृत्युची जाणीव सतत असावी परंतु
त्याचे भय बाबत नये. काळाचे बोलावण याच्याचे तसेच
येऊ द. त्याच्या कामात आपण उकाढवक करायची नाही.
कारण मृत्युचे कायदे मृत्यु जाणली. आपण त्याची वारटी
पदायची नाही. आणि शीतामृते आयुष्य भीतीसही ६३

द्यायचे नाही. जो मनुष्यांनम मिळाला आहे, त्याचे साध्या करायचे; सोने करायचे. आयुष्य किंती आहे हे हाडक नसले तरी जेवढे काढी हातात आहे ते अनन्मात्र आहे. त्याचा अजम विनियोग करता याचला हवा. रुतः या आयुष्याती मजा घारवत घारवत इतरांसाठी सुद्धा झिन्नायला हवे. हातून योंगाली कामे घडायला हवीला. कारण एकदा का काढ हातातून निसद्दून गोला की पुण्या येत नाही. काळचा दिवस सरला की पुण्या पूरत येण्यार नाही. त्याचा वेग नसात घेऊन काढी यांगले करायला हवे. झाडांना हिरवीगार पाने आहेत तोवर सावली दिल्याचे काम तो करत असता. पण एकदा का झाडाची पाने रुक्कुन पडती की ती पुण्या निकरवला येत नाहीस. दुर्दम मानुष जनम है देण न बारंबार।

तरवर येण पना हाड वहार न लागे डर॥

मनुष्य देह हा दुर्दम आहे. तो पुण्यापुण्या भिन्नार नाही. मग आला हा जो देह आहे त्याचे मोल जाणून घ्यायला हवे. तो वाचा घालून चालणार नाही. अगदी झावद्युगीतील तपवजानाशी लायूश्य दरखवणारा हा दोहा आहे आसे सुनाता योईल. आपणाच आपला भिन्न आणि आपणाच आपला शत्रु हाड शकता. आयुष्या जर सिकारणी लाभून तर त्याचे सोने हाड शकते पण तेव आयुष्य जर अलानात, आळसात, व्यसनात घालवले तर त्याची माती हाड शकता. तीने करायेचे को माती; हे आपल्याल हातात आहे.

परंतु माणसाच्या स्वभावाची एक गंभीर अशी आहे की त्याला सर्व कठते पण वर्षत नाही. कवीरांनी समाजाचे प्रबोधन केले. सर्वसामान्यांचे उपिन उंचाव्यासाठी खुप प्रयत्न केले. नामाचे महाव समजातून सांगितले. त्यागाचा महिमा, वर्णन केला. परोपकार, करज्याविषयी अगदी तळमठीने उपदेश केला. हे सर्व त्या काळच्या समाजाला पटल नाही को? तर, तसे नाही. पटल, परंतु तरीही - ते

आपरणात आगता आले नाही. कारण एकप ! तर बोक्हिकीर वृत्ती ! बेपवाईने वागणाच्यांना कदाचित वारंत असेही की अजून आयुष्य शृङ्ख आहे. वरु वृत्ती मध्यो किंवा कंधीतरी. अशा सांख्यो कोकाऱ्या डोक्यात कविरनी इण्डाणीत अंतर द्यावतात.

काढू करौ सो आज करौ आज करौ सो अब
पठमे परंपरा होयगी बहुरि करैगा कवा ॥

कोणत्याही कामात चालदेण्या करौ हे कंटक ।

आप्याचे कसण आहे आणि योगात्या कामात तर असा भाष्ट संकलन चालत नाही. सत्यासंकल्पाचा दारा परमेश्वराप असतो. त्यामुळे शुभ कायीमध्ये तर कचीच आप्स्त करू नये. मनात आले की ते योगात काम करूनयेत कावे. नाहीतर मंत्र पत्त्वापाची रेळे येत शक्ते. व्यवहारातील हे सत्य कविरनी आव्यारखित करतात.

आचे एदीन पाढू गये दृरसे किया न होता।

अब पद्धताचे होत वया जब चिकित्या चुगा गई रवेता॥

मुत्तुच्या पकडीत सापडणाऱ्या कोकाऱ्या यादीतील कमवारी देखील केंद्रीय आहे. तिथे वय, मान, हृदा, पद्धयाचा काहीय स्थान नाही आणि मुत्तुनाचे कृची कची वृच्छाच्या अगोदर तळांना मुत्तु येत शक्ते. मुत्तुच्या शुभेमध्ये कुणाच्ये नाव वर असेल आणि कुणाच्ये नाव राती असेल यावळू काहीय अंदाज करता येत नाही.

अनेक माता-पित्यांवर आपल्याच मुत्तु पाहथाची रेळे देखील येत शक्ते. मुत्तुच्या कायदा ही कोकविलळण आहे. शरीर हे तळाप्रमाणे आहे. ते जीव झाले तर आत्मा हे जुने शरीर टप्पून नवीन शरीर घारण करतो. हे सत्य आमी नाइकाजाने पन्हू शक्ते. परंतु जीव न झालेली, नवी कोरी शरीर जेवा मुत्तु घडून जातो, तेव्हा मन अगदी विषण ठाउन जात. वृच्छापकाळी तर असे आपल्यापक्षा कळानाऱ्ये मुत्तु पाहून तर काळीन हलावून जात. या उत्तर्या नियमावर कविरनी माल्य करतात -

साधी हमारे चले गए हम जी चालनहारा
काभाजीमें खोली दृष्टि तांत्रिकी वर ||
जीवासंग जन्मे मृत्यु जोड़ जन्मजाता है जरी
विचारक सत्य उसले तरी जोपर्यत शोग संपत नहीं
जोपर्यत मृत्युही योग नहीं आणी घातरपणी आपल्या
साधीदारांचे मृत्यु वहत लक्टेपणाले आयुष्य व्यतीत करौं
चालारांचे दुसरे दुःख नहीं.

परंतु माणसाच्या जीवनाची इतिकारिता ही त्याचा
व्यावर उरत नहीं, १०० वर्षे आमुमान काळून ते
निष्ठियपणे वाचा घालवणे मृत्यु बरबादीय आहे, योपेका
आपल्या अल्प आयुष्यामध्ये भरीव काची कठन दोधकां
लोकांच्या स्मरणात राहिले जनमानसातु आदरांचे स्थान
भिन्नवतात. यशा योर महात्म्यांचे आदर्श आपल्यासमोर
आहेतच ना। अगाडी ज्ञानेच्वर माझुनीने आपल्या अल्प
आयुष्यात केवटे लोकांना काची केले आहे. आणि आचा
शंकराचायीनी आपल्या ३२ वर्षांच्या आयुष्यात अल्प
सिद्धांत प्रसाराचे महान काची भारतभर केले, तसेच
फक्त ३२ वर्षांचे आयुष्य कोपलेल्या, खामी लिवेकांदु
यांनी हिंदू धर्माची उज्ज्वा परदेशात देशीले फडकावका
है तरी योर अवतार आहेत. परंतु आमच्या-
सारख्या नामान्यांची काची करायलें? आमच्याकडे नितीकी
कुशाग्र बुद्धिमत्ता नाही, दृष्टी शक्ती नाही, तर मग
आमांका कोणाच्या आस्थारे यावर कवीरजी संघानात-
कवीरा यह तन जान हे सके तो ठोर लगाव
के सोवा कर साधकी के चुरके चुन गाव।।

जीवनाचे सार्थक करण्यासाठी फार महान, शब्द-नैदेव
काची करायला पाहिजे, असे काची नाही. तर साधुसंतांचा
शेवट भिन्नपणे, न्यायी सोवा करणे किंवा लक्ष्यमुकुर्या
शुद्धाचे की शरण करण्यात्याच्या उद्देशाप्रमाणे आपरण
कुपण आहे। किंतीलरी गोषी करता रोग्यासारख्या आहेत.
आयुष्य हे अनेक प्रकार दुर्दर करता येईल परंतु न

अशारखत आहे हे देखील विसरुन चालणार नाही. शोधून एक एक दिवसांने, एकोम क्षणांने आयुष्य कमी होत आहे, हे ज्याका सिमडाते त्याका आपला प्रवाह, शरैत हा मृत्युची शुभ्या देणारा नगाराचे वारत उसातो. आपले पाय या काळाच्या बेडीत अंदून पडते आहेत हे जो ओळखतो, तो बिन्दोर झोपूच शकणार नाही. जीवनाची क्षणभंगुरता तो क्षणभर देखील विसरु शकत नाही. मनुष्य ही जनाक्षणांने मृत्युच्या दिरोन वारचाल करतो आहे.

कवीरा रही पीऱमे कहु सोबै तुव चेन।
होस जगाडा खूब का बांगत है दिन रैन॥

मृत्युची घंटा जस्तजशी स्पृष्ट परे बाजारेला लागत,
तस्तसा आयुष्याचा केशा - जोरा आपवायका लागत.
पूरा केशा पापांचा पश्चात्ताप वाढ लागतो. परंतु
हातून तुवन किंवा मुद्दाम पाप घडते तरी त्याचे
परिणाम झोगावय लागतात. त्यात पक्काह नाही
इतका हा स्पृष्ट सोसा आहे. कामकाळे ज्ञांद लावून
त्याका आवे येतील आशी वाढ वाढणी जितकै तुकीले
आहे जितकै पाप करून पुर्यावताची वाढ पाहणा
आवाग्य आहे. तिथे नुसारा कोरडा पश्चात्ताप उपचागाता
नाही. केशा कमीचे परिणाम झोगाव लागणारेच।

करता, या तो क्योरह, आवे तुवीव्या पद्धितांया
तोवे पडे बवूलका, आम कहा ते राय॥

'करावे तसे भरावे' हा सुरुचा, नियम आहे. याला
कुठी अपवाय नाही. चोगाच्या कमीचे घोडाल पक्का तर
वाढ कमीचे वाढ घेणे नियम. काहीच्या मात्रे याचे
जन्मात. तर काहीच्या मात्रे पुढेच्या कमी ते झोगाव
लागते. काही जण मृत्युतात - याचे जन्मी शोवरच्या
दिवशी आपल्या कमीच्या झाडा घावा लागतो. कुपी
पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो. हे लाई विचारक्षेत्रात
शांती अनुभावावरचे आधारित आहेत. शांती वज्रांच्याती

काय आहे हे डामपणे कुणीच सोऱ्या शिकत नाही.
हिंदू धर्मातील मात्यतेत्रमाणे पुण्यकर्म करून असला
खालीले तर पापकर्माचे करून मृगून नरकाची प्राप्ती
होते. मुख्यमंग धर्मात जन्मत व जहाजुम असे शब्द
वापरले जातात. तर खिळान तोक हेतुन माणि होते
याचे घर्णन करतात. परंतु शेवटी सवाचे सार एका
आहे. कवीरजी मात्र या कथानाच्या पक्षांडी झांडीने
चिनातात.

उत तो कोई न बाहुदा. जास्ये बुद्ध धाया
उत तो सबही नाही हो. ग्रार तदाय तदाय॥

हिंदू-नरक या शेवटी कथानाच्या आहेत. कारण
या ठिकाणी गोळाळा कुणीही माझ्या इकडे परत येत
नाही. तर्से तर असते तर त्याच्याकडीन पूत्यक्षतुंगात
समडाळा असला आणि त्यावर विश्वास ठेवता आली
असला. परंतु या जगातील समाळे जण आपल्या डोक्यावर
पावऱ्ये ओळे भरभरून घेऊन जातात. त्यांचे उठे काये
होते हे समजत नाही.

मृत्युसरकर्या अधिक वाटणाऱ्या विषयावर
कवीरजींचे सूच व परकार विचार प्रकाश दोक्तात.
त्यांचे विचार पारदर्शक व सांजक आहेत. कोणत्याही
धर्म, पंथात अडकाव पडवारे नाहीत. किंवा कोणत्यातीरी
विचारबोलताचा पाठा त्यांच्यावर नाही. त्यांची शुभिका,
हो उपदेशकाची आहे. से आपल्या विचारांशी झूळपणे
प्रामाणिक आहेत आणि मृगूनचे त्यांचे विचार
प्राप्तीकर्त्ता औंगरजीला खोल भेदतात.

माथवी रघुवीर जोशी

डी.ए.ए. बुडेकर

कोथरुड, पुणे - ४११०३८

फोन. नं. ९३८३३३६६९९